

प्रेषित

- ◆ **पेत्र**—त्याला शिमोन असेही म्हटले जाई. त्याचे नाव बदलून केफा म्हणजे “खडक” असे ठेवले. त्याने यहुद्यांमध्ये सुवार्ताप्रसाराचे कार्य केले आणि १ व २ पेत्र ही पुस्तके लिहिली. तसेच त्याने मार्ककृत शुभवर्तमान लिहिण्यासही मदत केली असावी.
- ◆ **आंद्रिया**—हा पेत्राचा भाऊ होता, त्याने पेत्राची येशूशी ओळख करून दिली (योहान.१:४०-४२). हे दोघे भाऊ बेथसैदा येथले कोळी होते.
- ◆ **याकोब**—हा योहानाचा भाऊ होता. दोघेही जब्दी आणि सलोमीचे पुत्र होते. ते बेथसैदा येथे आपल्या वडिलांसोबत काम करत. कधीकधी याला “मोठा” याकोब म्हटले जाई. त्याने यरुशेमात आणि यहुदीयामध्ये सुवार्ता गाजवली. इ. स. ४४ मध्ये हेरोदाने याचा शिरच्छेद केला. तो पहिला रक्तसाक्षी झाला.
- ◆ **योहान**— हा याकोबाचा भाऊ होता. दोघेही त्याच्या वडिलांसोबत मासे धरण्याचे काम करत (मार्क.१:१९,२०). येशूने या दोघा भावांना “गर्जनेचे पुत्र” हे नाव दिले होते (मार्क.३:१७). योहानाने आशिया मायनरमधील, विशेषतः इफिसमधील मंडळ्यांमध्ये कार्य केले. इ. स. ९५ मध्ये त्याला पात्म बेटावर हद्दपार करण्यात आले. तेथे त्याने प्रकटीकरणाचे पुस्तक लिहिले. त्याने योहानकृत शुभवर्तमान आणि १,२ आणि ३ योहान ही पुस्तकेही लिहिली.
- ◆ **फिलिप्प**— हा बेथसैदा येथला होता. त्याने नथनेलाला येशूविषयी सांगितले (योहान.१:४४-४६).
- ◆ **बर्थलमय**— हा बहुधा योहानाच्या शुभवर्तमानात सांगितलेला नथनेल असावा (योहान.१:४४-४६). तो गालीलातील काना गावचा होता.

प्रेषित हे प्रभूने नियुक्त केलेले आणि त्याचे जीवन आणि पुनरुत्थान यांविषयी वैयक्तिक साक्ष देणारे त्याचे विशेष संदेशवाहक होते. यहुदा इस्कार्योतच्या जागी ज्याची निवड करायची तो येशूच्या जगातील सेवाकार्यामध्ये पूर्णकाळ त्याच्यासोबत आणि त्याच्या शिष्यांसोबत असणारा असायला हवा होता (प्रे.कृ.१:२१). नंतर ख्रिस्ताने पौलाला दर्शन देऊन त्याला विदेश्यांसाठी प्रेषित केले (पाहा १ करिंथ.१५:८). येथे दिलेली काही माहिती फ्रँक एल. कॉक्स यांच्या “द ग्लोरियस कंपनी ऑफ द अपॉस्टल्स”, *द मिनिस्टर्स मॅथली* (फेब्रुवारी १९६०): २५४ मधून घेतली आहे.

प्रेषित (पुढे चालू)

- ◆ **थोमा** — ह्याला दिदुम (“जुळा”) असेही म्हटले जाई (योहान.११:१६; २०:२४; २१:२). तो गालील येथील होता. सिरियातील मंडळीची स्थापना त्याने केली असे सिरियातील ख्रिस्ती लोक म्हणतात. तसेच त्याने पर्शिया आणि भारतातही मंडळ्या स्थापन केल्या असाव्यात.
- ◆ **मत्तय** — ह्याला लेवी असेही म्हणत. तो अल्फीचा पुत्र होता (मत्तय.९:९; मार्क.२:१४). तो कफर्णहूमचा होता. रोमी सरकारसाठी त्याने जकातदार म्हणून काम केले.
- ◆ **याकोब** — कधीकधी ह्याला “लहान” म्हटले जाई. हा याकोब अल्फी आणि मरीयेचा मुलगा होता (मत्तय.१०:३; २७:५६). (मत्तय आणि याकोब भाऊ असावेत का याची आपल्याला कल्पना नाही.) तो गालीलमधला होता, आणि त्याने याकोबाचे पुस्तक लिहिले.
- ◆ **तद्दय** — याकोबाचा मुलगा. याला यहूदा असेही म्हटले जाई (मत्तय.१०:३; लूक.६:१६). तो गालीली होता.
- ◆ **शिमोन जिलोती** — ह्याला कनानी असेही म्हटले जाई. “जिलोती”साठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचे अरेमिक रूप आहे. शिमोन गालीलातील होता.
- ◆ **यहूदा इस्कार्योत** — “इस्कार्योत” ह्यावरून तो बहुधा यहूदीयातील किर्याथ गावचा असावा असे वाटते. त्याने येशूचा विश्वासघात केला आणि मग आत्महत्या केली.
- ◆ **मत्थिया** — यहूदा इस्कार्योतचा मृत्यू झाल्यावर त्याच्या जागी मत्थियाची निवड करण्यात आली (प्रे.कृ.१:२६). प्रे.कृ.१:२२ या वचनावरून आपल्याला समजते की, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून येशूचा बाप्तिस्मा झाला तेव्हापासून ते त्याचे स्वर्गारोहण होईपर्यंत मत्थिया येशूसोबत आणि त्याच्या शिष्यांसोबत होता.
- ◆ **पौल** — मंडळीचा छळ करणारा शौल नंतर पौल झाला. विदेश्यांसाठी प्रेषित म्हणून त्याला पाचारण झाले (रोम.११:१३; १ करिंथ.१:१; ९:१; १५:९; २ करिंथ. १२:१२; गलती.१:१; १ तीमथ्य.२:७). दिमिष्काच्या रस्त्यावर येशूने त्याला दर्शन दिले. नव्या कराराचा बहुतांश भाग त्याने लिहिला.